

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक : नस/४/कावि/६७१/२०१४  
 दिनांक : ०७/०८/२०१४

प्रति,

मा.....

सदस्य, महिला व बालकल्याण समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व  
 बालकल्याण समितीची पाक्षिक सभा दिनांक  
 १३/०८/२०१४ रोजी आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण  
 समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १३/०८/२०१४ रोजी दुपारी ३.०० वा.  
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र  
 पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका  
 जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी

२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. महिला व बालकल्याण समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २

दिनांक : १३/०८/२०१४

वेळ : दुपारी - ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १३/०८/२०१४ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----

अ) दिनांक २३:०४/२०१४, १५/०५/२०१४ व २८/०५/२०१४ चा (कार्यपत्रिका क्र.१७) सभावृत्तांत कायम करणे.

आ) दिनांक ०२/०८/२०१४ रोजी झालेल्या विशेष सभेचा (कार्यपत्रिका क्र.१) सभावृत्तांत कायम करणे.

-----

विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिलांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. पहिल्या मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करणा-या अथवा पहिली मुलगी असताना दुसरी मुलगी झाल्यास दुस-या मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करणा-या महिलेस अर्थसहाय्य देणे सन २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी जाहिर प्रकटनाद्वारे अर्ज मागविणेत आले असता एकूण ९० अर्ज प्राप्त झाले असून या अर्जांची छाननी केली असता एकूण २० अर्ज पात्र व ७० अर्ज अपात्र आहेत. प्रस्तावा सोबतचे प्रपत्र "अ" नुसार पात्र लाभार्थीस आई व मुलगी यांचे संयुक्त नावे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मुलीच्या जन्म दिनांकापासून अठरा वर्षापर्यंत कालावधीसाठी मुदतठेव पावती स्वरूपात

पहिल्या मुलीवर शस्त्रक्रीया करणा-या ४ लाभार्थींना प्रत्येकी र.रु.२५,०००/- प्रमाणे र.रु.१,००,०००/- (अक्षरी र.रु.एक लाख फक्त) व दोन मुलींवर शस्त्रक्रीया करणा-या १६ लाभार्थींस प्रत्येकी र.रु.१०,०००/- प्रमाणे र.रु.१,६०,०००/- (अक्षरी र.रु.एक लाख साठ हजार फक्त) असे एकूण र.रु.२,६०,०००/- (अक्षरी र.रु.दोन लाख साठ हजार फक्त) खर्च अपेक्षित आहे. तसेच ७० अपात्र लाभार्थींना त्रुटी पूर्ततेनंतर पात्र करून सन २०१४-१५ अखेर सदर अर्थ सहाय्य मंजूरीकामी व सदर रक्कम अदा करणेस मान्यता मिळणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/४/कावि/६७१/२०१४  
दिनांक : ०७/०८/२०१४ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.